

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावीत आंतरराष्ट्रीय स्मारकाचा मास्टर प्लान तयार करण्याची एमएमआरडीए स्तरावर सुरु असलेली कार्यवाही

(१) १६५९ (२३-१२-२०१४). श्री.सुधाकर भालेराव (उदगीर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावीत आंतरराष्ट्रीय स्मारकाचा मास्टर प्लान तयार करण्याची एमएमआरडीए स्तरावर सुरु असलेली कार्यवाही त्वरीत पुर्ण केली जावी याकरिता लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे दिनांक १८ ऑक्टोबर, २०१३ रोजी तसेच यापुर्वी वारंवार मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रश्नी चौकशी केलेली आहे काय चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही व उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, उक्त प्रश्न भाग (१) मधील प्रकरणी सुरु असलेली कार्यवाही अद्याप पुर्ण झालेली नसल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत तसेच डॉ.आंबेडकर यांचे भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामास सुरुवात केली जावी याकरिता आतापर्यंत कोणता पाठपुरावा केला वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०१-२०१६) :(१), (२) व (३) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारकाचा मास्टर प्लान तयार करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मे, शशी प्रभु अॅण्ड असोसिएट्स यांना दिनांक ५ ऑक्टोबर, २०१५ रोजी देकारपत्र देण्यात आले असून दिनांक ११ ऑक्टोबर, २०१५ रोजी सदर प्रकरणी पुढील कार्यवाही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

**नवी मुंबईतील नागरिकांना तसेच क्रीडा रसिकांना आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवाची
अद्यावत माहिती मिळण्यासाठी माहिती केंद्र स्थापन करणेबाबत**

(२) ६८६३ (०७०-४-२०१५). श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईतील नागरिकांना, खेळाडूंना तसेच क्रीडाप्रेमींना ऑलिंपिक, एशियाड, फुटबॉल, हॉकी, लॉन टेनिस, बॅडमिंटन इत्यादी आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सव देशात व परदेशात कोठे सुरु आहेत त्यांचा कालावधी काय आहे याची माहिती मिळण्याकरिता नवी मुंबईत उचित ठिकाणी माहिती केंद्र उभारण्यासाठी सिडकोने भूखंड उपलब्ध करून द्यावा म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींनी व्यवस्थापकीय संचालक सिडको व मा.मुख्यमंत्री महोदयांना माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कार्यवाही करण्यात आली नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०१-२०१६) :(१) व (२) होय.

नवी मुंबई महानगरपालिकेस क्रीडा उपक्रमाकरीता वाशी, सेक्टर १२येथील भूखंड क्र. १९६-ए (२९१७.७८ चौ.मी.) वाटप केली आहे. सदर भूखंडावर नवी मुंबई महानगरपालिका माहिती केंद्र स्थापन करू शकते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याबाबत

(३) ७१९९ (०८-०४-२०१५). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ज्या कंत्राटी कामगारांच्या परिश्रमांवर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनास राज्यात संत गाडगेबाबा अभियानात प्रथम क्रमांक मिळाला ते कंत्राटी कामगार आजही कायम सेवेत सामावून घेण्यात आले नाही, हे खरे आहे काय,

(२) कंत्राटी सेवेचे निर्मुलन करण्यात यावे असे स्पष्टपणे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतांनाही नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या संदर्भात कोणतीच कार्यवाही केली नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०१-२०१६) :(१) कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) कायदा १९७० नियत १९७१ मधील कलम २(ब) व २(ज) मधील तरतूदीनुसार कंत्राटी कामगार व नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये कायदेशीर मालक व कामगार असा नातेसंबंध प्रस्तावित होत नाही. यामुळे उक्त तरतूदीनुसार कंत्राटी कामगारांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायम करण्याचा अधिकार नवी मुंबई महानगरपालिकेस नसल्याचे आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(२) व (३) मा.सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी सेवेचे निर्मूलन करण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेस स्पष्ट निर्देश दिल्याचे दिसून येत नाही.

तथापि, कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम, १९७० अंतर्गत नियम १९७१ मधील नियम क्रमांक २५(a) आणि २५ (b) मधील तरतूदीनुसार होती मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांस सहाय्या वेतन आयोगानुसार हाती मिळणाऱ्या आरंभीच्या वेतनाइतके वेतन कंत्राटी कामगारांना देण्यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या ठरावाद्वारे मान्यता दिली आहे. त्यानुसार कंत्राटदारामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या खाती रेखांकित धनाकर्षाद्वारे वेतनाची रक्कम जमा करण्यात येते.

प्रश्न भाग क्र. १ च्या अनुषंगाने नमूद केल्याप्रमाणे कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) कायदा १९७० नियम १९७१ मधील संबंधीत तरतूदीनुसार कंत्राटी कामगारांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायम करण्याचा अधिकार नवी मुंबई महानगरपालिकेस नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई पश्चिम उपनगरातील तबलेवाल्यांकडून नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या दुग्ध व्यवसायावर कारवाई करणेबाबत

(४) ८१०० (०७-०४-२०१५). श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई पश्चिम उपनगरातील खार, सांताक्रुझ, अंधेरी, दहिसर, बोरीवली, गोराई आदी भागातील तबलेधारक गाय आणि म्हैशींना चारा न देता उकिरड्यावरील अन्न खाण्यास देत असल्याची धक्कादायक बाब दिनांक ६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत अन्याय निवारण सामाजिक संस्थेने वारंवार महानगरपालिकेकडे तक्रार करून पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या तबलेधारकांवर शासनाकडून कोणती कारवाई करण्यात येणार आहे व वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०१-०३-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत भटकी जनावरे पकडण्याची विशेष मोहिम गोराई डॅम्पिंग ग्राऊंड येथे घेऊन एकंदर २ जनावरे पकडून महापालिकेच्या कोंडवाडा कार्यालय, मालाड (प.) येथे जमा करण्यात आली. तसेच तबेलेधारकांवर मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३९४(१)ई(१) अंतर्गत विनापरवाना म्हणून न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

जोगेश्वरी व विक्रोळी लिंकरोडचे विस्तारीकरण जयकोच फॅक्टरी सिग्नल ते लोखंडवाला इन ऑरबिट मॉल या रस्ताकरिता निधी मंजूर करण्याबाबत.

(५) ११३३६ (०६-०४-२०१५). डॉ.भारती लव्हेकर (वर्सावा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जोगेश्वरी व विक्रोळी लिंक रोडचे विस्तारीकरण जयकोच फॅक्टरी सिग्नल ते लोखंडवाला इन ऑरबिट मॉल या रस्त्याकरिता निधी मंजूर झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मार्गावरील जोगेश्वरी स्टेशन ओव्हर ब्रिजची तरतूद पण याच निविदामध्ये समावेश आहे काय,

(३) असल्यास, सदर निविदेची अंमलबजावणी कधीपर्यंत करण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०१-०३-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) जोगेश्वरी स्टेशन येथे ओव्हर ब्रिजचे बांधकाम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

पंडित जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेतर्गत महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेतील अनेक इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत.

(६) ११८५० (०७-०४-२०१५). श्री.राजाभाऊ (पराग) वाजे (सिन्नर) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंडित जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेतर्गत महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेतील अनेक इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिनांक २३ डिसेंबर, २०१४ वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशी अहवालाच्या अनुषंगाने शासनामार्फत कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (०७-०१-२०१६) :(१) जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानाखाली महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधलेल्या घरकुलासंदर्भात दि.२३ डिसेंबर, २०१४ वा त्या सुमारास विशिष्ट तक्रारी प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही. या योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल प्रकल्पांच्या गुणवत्तेची तपासणी केंद्र शासनाने नेमलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येते. याबाबतचे तपासणी अहवाल समाधानकारक आढळल्यावरच या प्रकल्पांना निधीचा दुसरा हप्ता केंद्र शासनमार्फत अदा करण्यात येतो. तद् नंतर सदर प्रकल्पाच्या कामकाजासंबंधी काही तक्रारी प्राप्त झाल्यास राज्यस्तरीय सुकाणू अभिकरण म्हणून म्हाडाकडून पाहणी करून शक्य तेथे त्रुटींची पूर्तता करून घेण्यात येते.
(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

गिरणी कामगारांसाठी असलेली जवळपास ६०० घरे वापराविना पडून असल्याबाबत

(७) १२२०५ (१७-०५-२०१५). श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ली), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) :
सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गिरणी कामगारांसाठी असलेली जवळपास ६०० घरे संबंधित सोडत विजेत्यांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने, अजूनही वितरणाविना पडून आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गिरणी कामगारांच्या कोट्यातील घोडपदेव येथे घर देतो असे सांगून दत्ताराम विष्णू खाडे व त्याचा सहकारी प्रकाश कदम यांनी श्रीमती कंकुबेन खिमाजी परमार यांच्याकडून रु. ३० लाख घेतल्याचे जानेवारी, २०१५ वा त्या सुमारास उघडकीस आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, दत्ताराम खाडे व त्याचा सहकारी प्रकाश कदम यांच्याकडे इतर गिरणी कामगारांच्या नावे पाठविलेली सूचनापत्रे आढळली, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या गैरव्यवहारात म्हाडाचे अधिकारी व दलाल सहभागी आहेत, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, गैरव्यवहार रोखण्याकरीता संबंधित म्हाडा अधिकारी, दलाल यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (२६-०२-२०१६) :(१) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत मुंबईतील बंद पडलेल्या १८ गिरणींच्या जमिनीपैकी म्हाडाच्या उपलब्ध करून दिलेल्या जमिनीवर एकूण ६,९२५ सदनिका गिरणी कामगारांकरीता बांधण्यात आलेल्या आहेत. सदर सदनिकांसाठी दि.२८.०६.२०१२ रोजी म्हाडाने सोडत काढली होती व त्या सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या ५,३४० पात्र गिरणी कामगारांना सदनिकांचे वाटप करण्यात आलेले आहे व उर्वरित १५८५ सदनिकांच्या वितरणाची कार्यवाही चालू आहे.

(२), (३), (४) व (५) दिनांक ३०.०१.२०१५ गृहनिर्माण भवन, म्हाडा, मुंबई यांच्या आवारात श्रीमती कुंकूबेन परमार, श्री.प्रकाश कदम व श्री.दत्ताराम खाडे या व्यक्तींमध्ये घर खरेदी-विक्री वरून वाद निर्माण झाला होता व त्या अनुषंगाने श्रीमती कुंकूबेन परमार यांनी म्हाडाच्या दक्षता विभागास श्री.खाडे व श्री.कदम यांच्याकडून फसवणूक झाल्याबाबत तक्रार केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दक्षता विभागाने केलेल्या चौकशीमध्ये त्यांच्यामध्ये गिरणी कामगारांची घरे खरेदी विक्री वरून वाद झाल्याचे निदर्शनास आले. दक्षता विभागाने संशयित व्यक्ती श्री.कदम यांच्याकडून गिरणी कामगारांच्या घरांच्या वितरणपत्रांच्या ४ प्रती हस्तगत केल्या व संबंधितांविरुद्ध खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्याचे निर्देश मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खेरवाडी पोलीस ठाणे यांनी श्री.कदम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी सुचना दिल्या होत्या.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खेरवाडी पोलीस ठाणे यांनी याबाबत यांच्या दि.१३.०२.२०१५ च्या पत्रान्वये म्हाडास सादर केलेला अहवाल पाहता या प्रकरणी योग्य ती चौकशी संबंधित पोलीस ठाणे यांनी केली नसल्याचे म्हाडाच्या निदर्शनास आल्याने उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा यांनी पोलीस उपायुक्त झोन-८, वांद्रे (पू.) यांना त्यांच्या दि.१४.०५.२०१५ च्या पत्रान्वये सदर प्रकरणी फेरतपासणी करण्याबाबत विनंती केली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खेरवाडी पोलीस स्टेशन यांच्याकडून प्राप्त झालेल्या दि.१३.०८.२०१५ रोजीच्या नविन अहवालानुसार, श्री.कदम या खाजगी व्यक्तीकडे ज्या ४ गिरणी कामगारांची प्रथम सुचनापत्राच्या प्रती आढळल्या, त्यापैकी २ गिरणी कामगारांनी (श्रीमती रंजना लक्ष्मण काटकर व श्री.हनुमंत विलास शिंदे) यांनी आपली कोणतीही फसवणूक झालेली नाही असा पोलीस स्टेशनमध्ये जबाब दिला आहे व उर्वरीत २ गिरणी कामगारांबाबत, संबंधित पोलीस ठाण्याकडून चौकशी चालू आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

अंबरनाथ (जि. ठाणे) येथील रंगोली हॉटेलच्या शेजारी बांधण्यात येणाऱ्या

इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याबाबत

(८) १२३४४ (०७-०४-२०१५). श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंबरनाथ (जि. ठाणे) येथील रंगोली हॉटेलच्या शेजारी बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या सुमारास उघडकीस आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इमारती बांधकाम एमआयडीसी रस्त्यांच्या जागेवर असून नियमानुसार एमआयडीसी च्या जागेपासून ३ मिटरचे मार्जिन सोडलेले नाही तसेच ना हरकत दाखला देखील घेतलेला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर इमारतीच्या सुधारित बांधकाम परवानगीवर प्रभारी सहायक नगर रचनाकार श्री. सुनिल दुसाने यांनी स्वाक्षरी करून सर्व नियम धाब्यावर बसविले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, संबंधितावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०१-०३-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या मंजूर विकास योजना व मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम परवानगी दिनांक १२.१०.२०१२ अन्वये दिली असून जिल्हाधिकारी, ठाणे यांनी बिनशेती परवानगी दिनांक २६.२.२०१३ अन्वये ८०० चौ.मी. भूखंडावर दिली आहे.

उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी बिनशेती सिमांकनाप्रमाणे सुधारीत मोजणी दिनांक १४.३.२०१४ रोजी केली आहे. त्यानुषंगाने सुधारीत बांधकाम परवानगी दिनांक ३.९.२०१४ रोजी दिली आहे. त्यानंतर दिनांक ३.१२.२०१४ रोजी बांधकामाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जागेची पाहणी केली असता त्यामध्ये खालीलप्रमाणे अनियमितता आढळून आली.

- बेसमेंट (तळघर) हे जमिनीच्या वर बांधण्यात आलेले आहे.
- विंग-सी ही तळघर+तळमजला+तीन मजले मंजूर असता त्यावर एक मजला ज्यादा बांधला आहे. आणि पाचव्या मजल्यावर कॉलम आणि बीम बनवलेले आहे.

(२) हे खरे नाही.

विद्यमान एमआयडीसी रस्ता हा ६० मी.डिपी रोड असल्यामुळे रस्त्यापासून ३ मी.पेक्षा जास्त अंतर सोडलेले आहे. तसेच फेरफार क्र. १३५० मध्ये सर्वे नं.४९/५ अ. ४९/५ ड (एकूण क्षेत्र ८०० चौ.मी.) वरील इतर हक्कात दाखल असलेली एमआयडीसी नोंद कमी केली आहे. त्यामुळे ना-हरकत दाखल्याची आवश्यकत नाही.

(३) हे खरे नाही.

विकास नियंत्रण नियमावलीनुसार आणि उप अधीक्षक भूमिअभिलेख कडील दिनांक १४.३.२०१४ रोजीच्या सुधारीत मोजणी नकाशानुसार आणि एमआयडीसीचे दिनांक १०.९.२०१२ चे पत्रान्वये बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील भारतीय सैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थेत मिळकत
करमाफ लाभ मिळत नसल्याबाबत**

(९) १३७७८ (०७-०४-२०१५). श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.राजु तोडसाम (अर्णी),

श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणाची बाजी लावून लढलेल्या भारतीय सैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थेत मिळकत करमाफ लाभ मिळत नाही, हे खरे आहे काय,

(२) तसेच देशात पंजाब, हरियाणा, राजस्थान व गुजरात या राज्यामध्ये नगरपालिकांनी माजी सैनिकांना करमाफी दिली आहे, याबाबत शासनाचा अध्यादेशही आहे, मात्र अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यावर शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०१-२०२६) : (१), (२), (३) व (४) ठाणे, मिरा-भाईंदर या महानगरपालिका व खामगाव नगरपरिषद यांनी महासभेत ठराव करून माजी सैनिकांच्या मिळकतीवर १०० % घरपट्टी माफ केली आहे. अन्य महानगरपालिका/नगरपालिका यांचेबाबत देखील त्या त्या नागरी स्वराज्य संस्थेने घरपट्टी माफीबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सैन्य दलातील सैनिकांना मालमत्ता करातून सुट देण्याची तरतूद नाही. यामुळे राज्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील सैनिकांचे घरावर लावण्यात येत असलेली घरपट्टी (टॅक्स) माफ करण्यात येत नाही.

**मुंबईतील बोरीवली येथे चालकाकडे वाहन परवान्याची मागणी
केल्याने पोलीसाला फरपटत नेल्याबाबत**

(१०) १६३१४ (१२-०८-२०१५). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील बोरीवली पोलीस स्टेशनमधील कार्यरत हवालदाराने मोटार सायकल चालकाकडे वाहन परवान्याची मागणी केली असता चालकाने पोलीस हवालदाराच्या कॉलरला पकडून त्यांना फरपटत नेल्याचे दिनांक २१ एप्रिल, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात पोलीसांवर होणा-या हल्ल्यांच्या घटनात वाढ होत असून गुन्हेगारांना पोलीसांचा धाक राहिला नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०१-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) राज्यामध्ये सन २०१४ मध्ये पोलीसांवरील हल्ल्यांच्या एकूण ८०१ घटना घडलेल्या असून, त्यामध्ये १६८१ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तसेच दि. ०१.०१.२०१५ ते दि. ३१.०८.२०१५ पर्यंत पोलीसांवरील हल्ल्यांच्या एकूण ६३५ घटना घडलेल्या असून, त्यामध्ये १८२९ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

(३) व (४) सदर प्रकरणी दि. २१.०४.२०१५ रोजी बोरीवली पोलीस ठाणे येथे गुरनं. २०५/२०१५ भादंवि कलम ३५३, ३०७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली असून तो जामीनावर आहे.

**बोरीवली, मुंबईतील येथील भगवती रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन
भाभा रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याबाबत**

(११) १७३३९ (११-०८-२०१५). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बोरीवली, मुंबई येथील भगवती रुग्णालयातील दीड वर्षांपासून बंद असलेले सीटी स्कॅन मशीन वांद्रे येथील भाभा रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याची बाब माहे मे, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त कारणास्तव रुग्णाची गैरसोय होणार आहे हे पाहता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०१-२०१६) :(१) हे खरे आहे.

- (२) बोरीवली येथील भगवती रुग्णालयाची इमारत धोकादायक ठरल्यामुळे भगवती रुग्णालय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली (प.) येथे स्थानांतरीत करण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे सी.टी.स्कॅन सेवा सार्वजनिक - खाजगी सहभाग प्रोत्साहनाद्वारे मे.कृष्णा डायग्नोस्टीक कंपनीमार्फत सी.टी.स्कॅन सेवा दिनांक १५.९.२०१५ पासून सुरु करण्यात आली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**बावधन खुर्द (ता.मुळशी, जि.पुणे) गावातील स्मशानभूमीसाठी
असलेल्या जागेवर अतिक्रमण झाल्याबाबत**

(१२) १७६०२ (१६-०८-२०१५). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.योगेश टिळेकर (हडपसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बावधन खुर्द (ता.मुळशी, जि.पुणे) गावातील स्मशानभूमीसाठी असलेली जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली असल्याचे माहे १७ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कार्यालयीन नोंदीनुसार, औध क्षेत्रीय कार्यालय (बाणेर संपर्क कार्यालय) बावधन खुर्द, ता. मुळशी, जि.पुणे येथील पूर्वीचे ग्रामपंचायतीचे हद्दीत मिळकत क्र. ३८७ मध्ये नदीचे कडेला १५ X २० फूट स्मशानभूमीसाठी मोकळी जागा दर्शविण्यात आली होती, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय चौकशीनुसार, सदरील गावक-यांना स्मशान भूमीची जागा देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०१-२०१६) :(१) होय. श्री.अजित फतेसिंह जगताप, महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडी सहसंयोजक यांनी दिनांक २१.५.२०१५ रोजी बावधन खुर्द येथील पुणे महानगरपालिकेची स्मशानभूमी चोरीला या आशयाची बातमी दै. सकाळ व दूरचित्रवाणी या प्रसार माध्यमांमध्ये झळकली असून त्यामुळे महानगरपालिकेची नाचक्की झालेली आहे, असे पत्राद्वारे कळविले आहे.

(२) होय, पुणे महानगरपालिका हद्दीत सन १९९७ साली नव्याने समाविष्ट झालेल्या बावधन खुर्द ग्रामपंचायतीच्या नमुना ८ ड च्या उताऱ्यावर वर मिळकत क्र. ३८७ नदीच्या कडेला १५ फूट २० फूट स्मशानभूमीसाठी मोकळी जागा अशी नोंद असून मालक म्हणून ग्रामपंचायत बावधन खुर्द अशी नोंद दिसून येत आहे.

(३) सदर स्मशान भूमीची जागा मोजणी करून ताब्यात घेणेकामी कार्यवाही सुरु आहे. त्यानुसार भूमि अभिलेख कार्यालयाकडे मोजणी फी भरण्याची कार्यवाही सुरु आहे. मोजणीअंती जागा निश्चित झाल्यानंतर या जागेचा वापर स्मशानभूमीसाठी करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे जिल्हा व परिसरामध्येसंसर्गजन्य आजारासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याबाबत

(१३) १७९६७ (१४-०८-२०१५). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्हा व परिसरामध्ये स्वाईन फ्लुसह संसर्गजन्य आजारासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याबाबतचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने शासनास सादर केलेला आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रश्नी सादर केलेल्या प्रस्तावाचे थोडक्यात स्वरूप काय आहे व त्यानुसार आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) उक्त प्रश्नी सुरु असलेली कार्यवाही पूर्ण झालेली नसल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत तसेच सदर प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता ठाणे महापालिकेकडून सदरचा प्रस्ताव लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासंदर्भात आतापर्यंत कोणता पाठपुरावा केला वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०३-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) ठाणे जिल्हा व परिसरामध्ये स्वाईन फ्लुसह संसर्गजन्य आजारासाठी स्वतंत्र रुग्णालये उभारण्याचा प्रस्ताव धोरणात्मक निर्णयासाठी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेकडे प्रशासनामार्फत दिनांक २३.९.२०१५ रोजी सादर करण्यात आलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर जिल्हा कारागृहातून बँक दरोड्याप्रकरणातील आरोपी पळाल्याबाबत

(१४) १८३९१ (१०-०८-२०१५). श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर जिल्हा कारागृहातून बँक दरोड्याप्रकरणातील आरोपी जानेश्वर रोकडे हा दिनांक १० मे, २०१५ च्या सुमारास रात्री पळाला आहे , हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याआधीही, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय आणि सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग) तुरुंगातूनही तो दोन वेळा पळाला होता, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीनुसार संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०१-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) होय.

नमूद आरोपी सावंतवाडी पोलीस स्टेशन येथील गु.र.नं. ७४/२००७ मध्ये अटक असतांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता तो तेथून दि. ०२/१०/२००७ रोजी पळून गेल्याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २८/२००७ भा.दं.वि. कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास पुन्हा अटक करून कारागृहात ठेवण्यात आले होते. सदर आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना दि. १४/०१/२०११ रोजी चहा पिण्यासाठी इतर कैद्याबरोबर कारागृहाबाहेर काढले असता तो पुन्हा पळून गेल्याने सावंतवाडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७/२०११ भा.दं.वि. कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(३) चौकशी करून उक्त नमुद केल्याप्रमाणे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे व सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

(४) १) सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २८/२००७ भा.दं.वि. कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपीस २ वर्षे शिक्षा झालेली आहे.

२) सावंतवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ७/२०११ भा.दं.वि. कलम २२४ मध्ये त्याचे विरुद्ध गुन्हा केल्याचा पुरावा असल्याने न्यायालयात दोषरोपपत्र पाठविण्यात आलेले असून सदरचा खटला न्यायप्रविष्ट आहे. प्रकरणी जबाबदार सावंतवाडी तुरुंग अधिकारी, १ सुभेदार व १ रक्षक यांची विभागीय चौकशी करून त्यांना ३ वर्षे वेतनवाढी स्थगितीची शिक्षा देण्यात आली असून १ सुभेदार हे सेवानिवृत्त असल्याने त्याचे १ वर्षाकरीता १०% मासिक निवृत्तीवेतन कपातीची शिक्षा देण्यात आली आहे.

(५) विलंब झालेला नाही.

**तासगाव (जि.सांगली) पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस
निरिक्षकास लाच स्विकारताना पकडल्याबाबत**

(१५) १८४९० (१२-०८-२०१५). श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तासगाव (जि.सांगली) पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षकास अडीच हजार रुपयांची लाच स्विकारताना दिनांक १४ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास पकडल्याचे निदर्शनास आले , हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय,चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०२-२०१६) :(१) हे खरे नाही. मात्र तासगाव पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.शंकर ओंबासे यांनी भास्कर पाटील यांचेविरुद्ध दाखल गुन्ह्यांचे दोषारोपपत्र पाठविण्याकरिता रु. २,५००/- लाचेची मागणी करून ती स्विकारल्याने त्यांना दि. १४.०५.२०१५ रोजी पकडण्यात आले.

(२) व (३) या संदर्भात तासगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ५१/२०१५ लाचतुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ कलम ७, १३(१) (ड) सह १३(२) अन्वये दि. १४.०५.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना दि. १४.०५.२०१५ रोजी अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने दि. २९.०५.२०१५ रोजी त्यांना जामीनावर मुक्त केले आहे. आरोपी लोकसेवक श्री.ओंबासे यांना पोलीस अधिक्षक, सांगली यांचे दि. १५.५.२०१५ च्या आदेशान्वये शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांचेविरुद्ध न्यायालयात अभियोग दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

**ठाणे शहरातील शिवाई नगर मधील कॅम्पा कोला या इमारतीला
नियमबाह्यरित्या भोगवटा प्रमाणपत्र दिल्याबाबत**

(१६) १८९२८ (११-०८-२०१५). श्री.संजय कदम (दापोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे शहरातील शिवाई नगर मधील कॅम्पा कोला ही इमारत नियमबाह्यरित्या भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) घेऊन बांधण्यात आली असल्याचे माहे मे, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यांत येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०१-२०१६) :(१) ठाणे शहरातील शिवाई नगर मध्ये "कॅम्पा कोला" नावाची कोणतीही इमारत असल्याचे आढळून येत नाही. त्यामुळे सदर इमारतीस नियमबाह्यारित्या भोगवटा प्रमाणपत्र (वापर परवाना) देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

उल्हासनगर शहरातील अधिकृत शिधावाटप दुकानदारांना धमकावल्याबाबत

(१७) १९०१० (१२-०८-२०१५). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उल्हासनगर शहरातील अधिकृत शिधावाटप दुकानदारांना धमकावून दरमहा पैसे घेत असल्याचे निवेदन मा. पोलीस आयुक्त ठाणे, पोलीस ठाणे अंमलदार मध्यवर्ती पोलीस स्टेशन, उल्हासनगर यांना उल्हासनगर शहर व तालुका रेशन शॉप ओनर्स वेल्फेअर असोसिएशनमार्फत दिनांक १२ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निवेदनानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०२-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) उल्हासनगर शहर व तालुका रेशन शॉप ओनर्स वेल्फेअर असोसिएशन यांनी दिलेल्या निवेदनाचे अनुषंगाने केलेली कारवाई-

१) मध्यवर्ती पोलीस स्टेशन गु.र.क्र. ५४/२०१५ भा.दं.वि.कलम ३८५,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

२) विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३२७/२०१५ भा.दं.वि. कलम १७०,३८५,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

३) उल्हासनगर पोलीस स्टेशन यांनी केलेल्या अर्ज चौकशीत पैशांची मागणी केली नसल्याचे निष्पन्न झाल्याने गैरअर्जदार यांना सी. आर. पी.सी. १४९ प्रमाणे नोटीस अदा केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर,
न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्याबाबत**

(१८) १९१९१ (११-०८-२०१५). श्री.अनिल कदम (निफाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जमिनीच्या वापराची मुदत वाढवून देण्याकरिता ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलेल्या वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर, न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यास शासनाने ६० दिवस लोटून गेली तरी ऑगस्ट, २०१३ पर्यंत पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांनी अनुमती दिली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पकडण्यात आलेल्या मुख्य कार्यकारी अधिका-याच्या घराच्या झडतीत १ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड व ५ कोटी रुपयांची संपत्तीची कागदपत्रे सापडली, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने अधिक चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीअंती संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०२-२०१६) :(१) दिनांक २८.०६.२०१३ रोजी श्री. शेख खलील शेख हैदर मनाठकर यांना हजरत शफाशाह वली (रह) कौडलवाडी सर्वे क्रमांक ३३/१ मध्ये १० आर व २०७ मध्ये २ हे. ०३ आर या लिलावामध्ये प्राप्त झालेल्या जमिनी कसण्यासाठीचा (वहिवाटीसाठी) कालवधी तीन वर्षाकरिता वाढवून देण्यासाठी श्री. नुर महमद पिता दोस्तखान पठाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांनी रु. ३०,०००/- लाचेची मागणी केली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांचेकडे दिली होती. या संदर्भात दिनांक २९.०६.२०१३ रोजी श्री. नुर महमद पिता दोस्त महमद पठाण, मुख्य कार्यकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांनी त्यांचे नांदेड येथील राहते घरी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे रु ३०,०००/- लाचेची मागणी करून ती स्विकारल्या प्रकरणी भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे गु.र.क्र. ३०/२०१३ कलम ७, १३, १३(१) (ड) सह १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विशेष न्यायालय नांदेड येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आली असून त्याचा विशेष खटला क्र. ०४/२०१४, दिनांक १५.०२.२०१४ आहे सदरहू खटला न्यायप्रविष्ट आहे.

(२) लाचेच्या सापळा प्रकरणानंतर घेण्यात आलेल्या घरझडतीत रु. १,१९,८२,५००/- इतकी रोख रक्कम व संपत्तीची कागदपत्रे असे एकूण रु. ३,३९,८६,७७५/- रुपयांची मालमत्ता आढळून आली.

(३), (४) व (५) श्री. नुर महमद पिता दोस्तखान पठाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांचेविरुद्धच्या लाचेच्या सापळा प्रकरणी दाखल गु.र.क्र. ३०/२०१३ च्या अनुषंगाने विशेष न्यायालय, नांदेड येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून त्याचा विशेष खटला क्र. ०४/२०१४ दिनांक १५.०२.२०१४ आहे. सदरहू खटला न्यायप्रविष्ट आहे. तसेच त्यांच्याकडे आढळून आलेल्या अपसंपदे संदर्भात लाचलुचपत

प्रतिबंधक विभागाने प्रस्तावित केल्यानुसार रु. ३,०८,७५,८२१/- इतकी अपसंपदा गोठविण्यास शासन आदेश दिनांक १७.०८.२०१५ अन्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राधिकारपत्र देण्यात आलेले आहे.

**ठाणे शहरातील गावदेवी मैदानाजवळील सरकारी भूखंडावर
उभारलेल्या पत्रकार भवनाबाबत**

(१९) १९७२९ (१०-०८-२०१५). श्री.अर्जुन खोतकर (जालना), श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे शहरातील गावदेवी मैदानाजवळील सरकारी भूखंडावर उभारलेले पत्रकार भवन गेल्या २२ वर्षांपासून ताब्यात ठेवून पुनर्विकासाच्या नावाखाली फसवणूक करणारा ठेकेदार बिल्डर, राजन शर्मा यांचेविरुद्ध नौपाडा पोलीस स्थानकात दिनांक १० मे, २०१५ रोजी वा त्या सुमारास गुन्हा दाखल झाला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी तपास करण्यात आला आहे काय, तपासानुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) गावदेवी मैदान रोड ठाणे येथील सर्व्हे नं. ४३/अ हा ३०० स्केअर मिटर व सर्व्हे नं ४३ / ब हा २२५ स्केअर मिटर या जागेवर ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे पत्रकार भवनाची तळमजला अधिक दोन मजल्यांची इमारत असून सदर जागा ठाणे जिल्हा पत्रकार संघाकडून विक्रीत करण्याकरीता नमूद आरोपीत यांचेकडे पॉवर ऑफ अॅटर्नी असून सदर इमारतीचा पुनर्विकास करावयाचा आहे असे सांगून सदर पुनर्विकासाकरीता फिर्यादीकडून रु. ३२,९५,००० धनोदेश व आर.टी.जी.एस. द्वारे स्विकारून सदरची रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केली तसेच फिर्यादीने केलेला तक्रार अर्ज मागे घेण्याकरीता दमदाटी व धमकी देत असल्याने सदरबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. २४५/१५ भादविसं कलम ४२०, ५०६ प्रमाणे गुन्हे दाखल आहे. सदर गुन्ह्यामध्ये दोन आरोपी यांना जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई - पुणे या जुन्या राष्ट्रीय महामार्गाने कल्याण तसेच माथेरान या पर्यटन स्थळी

जाण्यासाठी कर्जत चौक रस्ता तसेच मुरबाड-नाशिक कडे

जाणाऱ्या रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत

(२०) १९८४६ (१९-०८-२०१५). श्री.मनोहर भोईर (उरण), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.पांडुरंग बरोरा

(शहापूर), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.भरतशेठ गोगावले (महाड), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कर्जत-चौक (जि.रायगड) या ८ किमी लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम सन २०१२ मध्ये राज्य शासनाने मंजूर केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रस्ता चौपदरीकरणाकरिता मंजूर असताना तसे न करता केवळ रुंद हाेत असल्याची तक्रार स्थानिकांमधून केली जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या रस्त्याचे चौपदीकरणाचे काम मुंबई महानगर विकास प्राधिकरण करणार होते, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, येथील वाहतूक कोंडी लक्षात घेता चौपदरीकरण करण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०१-२०१६) :(१) हे खरे आहे.

- (२), (३), (४) व (५) चौक ते कर्जत-६.७ कि.मी. व चारफाटा ते कोतवाल चौक १.३ कि.मी. रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेतले होते. यापैकी चारफाटा ते कोतवाल चौक रेल्वे पुल वगळता रस्ता कॉक्रीटीकरणामध्ये चार पदरी केलेला आहे. तसेच चौक ते कर्जत या रस्त्याचे भूसंपादन होऊ न शकल्यामुळे ५.४ किमीचा रस्त्याचे डांबरीकरणामध्ये दुपदरीकरण केले आहे. सदर रस्त्यावर सद्यस्थितीत कोणतीही वाहतूक कोंडी होत नसल्याचे निदर्शनास येते तसेच याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.

मुंबई महानगरपालिका मधील अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी व केंद्राबाबत

(२१) २०३३५ (१२-०८-२०१५). श्री.नितेश राणे (कणकवली), श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या साडेचार महिन्यात आगीसह ३१८६ विविध दुर्घटना घडल्या असून या दुर्घटनांमध्ये ३० लोकांचा मृत्यु, ६ जवानांसह ७७ जण जखमी झाले आहेत, तसेच महिन्याला सरासरी ७५० हून अधिक दुर्घटना घडत असल्याने व अपु-या संख्या बळा अभावी रेस्क्यु ऑपरेशन करणा-या अग्निशमन जवानांवर ताण पडत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सव्वा कोटी नागरीकांची काळजी वाहणा-या अग्निशमन दलात केवळ २४०० कर्मचारी व अधिकारी आहेत व एकूण ३३ अग्निशमन केंद्र आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, आठ तासांची ड्युटी, प्रत्येक कर्मचाऱ्यांचा ५० लाख रुपयांचा विमा उतरविणे अशा विविध मागण्या युनियन माहे मे, २०१५ मध्ये वा त्या सुमारास संबंधित विभागाकडे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून अग्निशमन दलात असलेली रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०१-२०१६) :(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अभिलेखानुसार मुंबई शहरात एप्रिल ते ऑगस्ट, २०१५ च्या कालावधीत एकूण २१५९ घटना घडल्या. या घटनांमध्ये २१० नागरीक जखमी झाले व ८९ मृत झाले तसेच अग्निशमन दलाचे २२ जवान जखमी झाले व ०४ जवान मृत झाले.

(२) अग्निशमन दलामध्ये एका २४७० कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून एकूण ३४ अग्निशमन केंद्रे आहेत.

(३) हे खरे आहे.

(४) याबाबत कार्यवाही करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**चंद्रपूर शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट सेंटर फॉर डेव्हलपमेंट
कम्युनिकेशन या संस्थेला दिल्याबाबत**

(२२) २२१८३ (१०-०८-२०१५). श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन या संस्थेला तबल ५५ कोटी रुपयांना देण्यात आले असल्याची बाब माहे मे, २०१५ च्या तिसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चंद्रपूर शहरातील कचरा संकलित करण्यासाठी २४ वाहने असून त्यांचे अॅग्रीमेंट मात्र कंत्राटदाराच्या नावे करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर संस्थेला देण्यात आलेला कंत्राट हा इतर महानगरपालिकेपेक्षा जास्त दराने देण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणात शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे व त्यानुषंगाने वाजवीपेक्षा जास्त दराने चंद्रपूर शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट देण्याचे कारणे काय आहेत तसेच वाहनांचे अॅग्रीमेंट कंत्राटदाराच्या नावे करण्याचे कारणे काय आहेत,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०१-२०१६) :(१) होय.

(२) हे खरे नाही.

(३) नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरमध्ये अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्याबाबत

(२३) २२२५३ (१०-०८-२०१५). श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) विमानतळ वसलेल्या झोपड्यांची पात्रता निश्चिती दरम्यान मुंबईतील कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरमध्ये रातोरात अनधिकृत झोपड्या उभारणीला वेग आल्याची बाब माहे मे, २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, झोपड्या पात्रतेबाबत मोठ्या प्रमाणात दलालांमार्फत आर्थिक गैरव्यवहार सुरु असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणाची शासनस्तरावरून चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, अधिकृत झोपडीधारकांना पर्यायी जागेची व्यवस्था तसेच अवैध झोपड्यांविरोधात शासनामार्फत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (२७-०१-२०१६) : (१), (२), (३), (४) क्रांतीनगर वसाहतीमधील शासन निर्णय, दि.१६.५.२०१५ नुसार झोपडीधारकांची पात्रता ठरविण्यासाठी दि.२१.५.२०१५ ते ६.६.२०१५ या कालावधीत सर्वेक्षण चालु असतांना नव्याने अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्याची बाब निदर्शनास आली, हे खरे आहे. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत झोपड्यांचे त्याच वेळी निष्कासन केले आहे व अशा अनधिकृत झोपड्यांचा समावेश सर्वेक्षणात करण्यात आला नाही.

सदर क्षेत्रासाठी सहकारी सोसायटी अस्तित्वात नसल्यामुळे झोपडीधारक पात्रतेबाबत स्वतःच पुरावे सादर करित असल्याने दलालांमार्फत गैरव्यवहार होण्याची बाब निदर्शनास आली नाही तसेच तशी लेखी तक्रार सुध्दा प्राप्त झालेली नाही.

झोपडीधारकांचे प्रारूप परिशिष्ट-२ अंतिम झाल्यानंतर पात्र झोपडीधारकांना मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांचेमार्फत पर्यायी सदनिका देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**उस्मानाबाद शहराची लोकसंख्या विचारात घेता शहरालगत
अधिकृत कत्तलखाना नसल्याबाबत**

(२४) २२४१३ (१०-०८-२०१५). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उस्मानाबाद शहराची लोकसंख्या विचारात घेता शहरात अथवा शहरालगत लागणा-या मास विक्रीसाठी एकही अधिकृत कत्तलखाना नाही, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, अधिकृत कत्तलखाना उभारणी संदर्भात शासन स्तरावर कोणती कार्यवाही केली आहे वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१६) :(१) होय.

- (२) व (३) नविन कत्तलखान्याच्या उभारणी करिता उस्मानाबाद शहरातील सर्वे क्र. ४२६ येथील पाच एकर जागा संपादित करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरु आहे.

गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत मोठ्या प्रमाणात दुषित पाणी पुरवठा होत असल्याबाबत

(२५) २२५८६ (११-०८-२०१५). **श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत मोठ्या प्रमाणात दुषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेक स्थानिक नागरिकांना घशाचा विकार व साथीच्या आजाराने त्रस्त असल्याचे माहे मे, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मनपाच्या जल अधिका-यांकडून कार्यवाहीचा अभाव असल्याने त्या अनुषंगाने पालिका प्रशासन/शासनाद्वारे कोणती ठोस उपाययोजना वा कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०१-२०१६) :(१) व (२) गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत माहे मे, २०१५ मध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता हे अंशतः खरे आहे. तथापि सदर पाण्यात आवश्यक त्या प्रमाणात क्लोरिनची मात्रा देण्यात येत होती. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांमध्ये घशाचा विकार व साथीच्या रोगांच्या प्रादुर्भाव झाला नव्हता.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगरपालिकेच्या २१ जलतरण तलावांपैकी सहा जलतरण तलाव बंद असल्याबाबत

(२६) २३६६६ (१०-०८-२०१५). **श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महानगरपालिकेच्या २१ जलतरण तलावांपैकी सहा जलतरण तलाव ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात बंद आहे, हे खरेआहे काय,
- (२) असल्यास, सदरचे जलतरण तलाव वापराविना पडून असल्याने महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, जलतरण तलावाच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात प्रशासनाने केलेल्या दिरंगाई कुचरामुळे सदरचे जलतरण तलाव बंद आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, शहरातील महानगरपालिकेचे आणि खासगी जलतरण तालावासाठी नियमावली तयार करण्यात आली त्या नियमाची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे जलतरण तलावात

बुडून मृत्यूमुखी पडण्याच्या घडत आहेत या प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या संबंधित विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०१-२०१६) :(१) पुणे महानगरपालिकेच्या २१ जलतरण तलावांपैकी खालील चार जलतरण तलाव सन २०१५ च्या उन्हाळ्यात बंद होते.

१. पुणे धनकवडी स.नं. १३ (पार्ट) जलतरण तलाव व क्रिडा संकुल.

२. पुणे पेठ पर्वती सं.रं. १२२ ए फा. प्लॉ.नं. ५३७ सिंहगड रोड येथील पु.ल.देशपांडे उद्यानातील जलतरण तलाव.

३. कै.केशवराव विठोबा ढेरे जलतरण तलाव स.नं. २९/१ चिमा गार्डन लगत, येरवडा पुणे ६

४. पाषाण स.नं. ११० सुतारवाडी महादेव मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या जलतरण तलाव व व्यायामशाळा.

(२) सदरचे जलतरण तलाव निविदा प्रक्रिया चालू असल्यामुळे व त्याला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने सदर तलाव विनावापर बंद असल्याने या कालावधीत महानगरपालिकेस कोणतेही आर्थिक उत्पन्न मिळाले नाही. तसेच जलतरण तलाव बंद असल्याने नागरिकांना त्याचा वापर करता आला नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे.

(३) नाही.

(४) खाजगी जलतरण तलाव व महानगरपालिका जलतरण तलावाच्या नियमावलीच्या अनुषंगाने अंमलबजावणी होते की नाही. यांच्या तपासणीसाठी समिती गठीत करून समितीकडून तपासणी केली जाते.

सन २०१५ च्या उन्हाळ्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या जलतरण तलावांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बुडून मृत्यूमुखी पडण्याची कोणतीही घटना घडलेली नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई बांद्रा (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरील सीटी सर्व्हे नंबर ३७३ व ३७५ मधून जाणारा सेवा मार्ग ९.१५ मीटर इतक्या रुंदीचा करण्याबाबत

(२७) २४५१८ (११-०८-२०१५). डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई बांद्रा (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरील सीटी सर्व्हे नंबर ३७३ व ३७५ मधून जाणारा सेवा मार्ग ९.१५ मीटर इतक्या रुंदीचा आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर सेवा मार्गाच्या पश्चिमेकडील बाजूस ओएनजीसी, बांद्रा न्यायालय, भविष्यनिर्वाह निधी कार्यालये इत्यादी शासकीय कार्यालये व खाजगी इमारती आहेत, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, मुंबई महापालिकेने व गृहनिर्माण विकास मंडळाच्या उक्त सेवा रस्ता ९.१५ मीटर रुंदी ऐवजी तो १८.३० मीटर रुंदीच्या करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, प्रस्तावित रस्त्याच्या रुंदीमुळे त्याठिकाणी असलेली शासकीय कार्यालये व खाजगी इमारतीमधील स्थानिक व रहिवाश्यांना रस्त्यांची रुंदी वाढविल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे, हे खरे आहे काय,
- (५) असल्यास, उक्त बाबींच्या संदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०३-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) हे खरे आहे.

(३) मुंबई शहराचा सन २०१४-२०३४ च्या प्रकाशित प्रस्तावित विकास आराखड्यामध्ये सदर भूखंडावर १८.३० मीटर रुंद विकास नियोजन रस्ता दाखवण्यात आला आहे.

(४) हे खरे नाही. सदर इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आल्यास त्यामध्ये तांत्रिक अडचण येऊ शकते. तथापि, मुंबई शहराच्या सन २०१४-२०३४ च्या प्रकाशित विकास आराखड्यामधील त्रुटींचा अभ्यास करून त्यांची दुरुस्ती करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

चारकोप परिसरातील एका व्यापा-यांच्या घरात घुसून चार अज्ञात व्यक्तींनी ऐवज पळविल्याची घटना

(२८) २४६६० (१०-०८-२०१५). श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा), श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे बतावणी करून दिनांक ३ मे, २०१५ वा त्या सुमारास कांदिवलीतील चारकोप परिसरातील एका व्यापा-यांच्या घरात घुसून चार अज्ञात व्यक्तींनी १२ लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध फसणूकीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे काय, या तपासात काय आढळून आले व त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०२-२०१६) :(१) होय, दिनांक ०२.०६.२०१५ रोजी सकाळी चारकोप पोलीस ठाणे हद्दीत एका व्यापाऱ्याच्या राहते घरात चार अनोळखी इसमांनी, ते आयकर

अधिकारी आहेत अशी बतावणी करून रुपये १,६५,४४,०००/- इतके रुपये किमतीची रोख रक्कम, हिरे, व सोन्याचे दागिने तसेच किमती विदेशी बनावटीची घड्याळे असा ऐवज चोरून नेला आहे.

(२) हो, चारकोप पोलीस ठाण्याने गु.र.क्र. २०३/१५ कलम ३९५, ४५१, १७०, ३४२, ४१२, १२० (ब) भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

(३) होय, तपासात नमुद गुन्हा हा पुर्वनियोजित कट करून यातील फिर्यादी यांचे अनोळखीच्या इसमाने पुरविलेल्या माहितीनुसार एकंदर ९ आरोपीतांनी मिळून पर्णत्वास नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्ह्यात सहभाग असलेल्या १० जाणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी एकुण १,४५,४२,८००/- इतक्या किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे.

(४) प्रस्तुत प्रकरणी विलंब झालेला नाही, सदर गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात आहे.

**नागपाडा येथील एका बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या मित्राला
तीन ठगांनी १ कोटी १० लाख रुपयांना फसविल्याबाबत**

(२९) २५८४२ (१२-०८-२०१५). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे परिसरात रतनशी प्रेजी ट्रस्टचे विश्वस्त असल्याचे सांगून ट्रस्टच्या नावे असलेली अडीच एकर जमीन विक्री करण्याच्या बहाण्याने नागपाडा येथील एका बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या मित्राला तीन ठगांनी १ कोटी १० लाख रुपयांना फसविल्याचे चे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणाची चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती संबंधित दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०२-२०१६) :(१), (२) व (३) नागपाडा येथील एका बांधकाम व्यावसायिकास त्याच्या मित्राला ठगांनी १ कोटी १० लाख रुपयांना फसविल्याबाबत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार किंवा गुन्हा दाखल नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील उत्तर पश्चिम विभागातील अनेक पोलीस ठाण्यांची
वीज बिलांची रक्कम थकित असल्याबाबत**

(३०) २६११४ (१२-०८-२०१५). श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील उत्तर पश्चिम विभागातील अनेक पोलीस ठाण्यांची वीज बिलांची १७ लाख ८१ हजार ४२४ रुपये रक्कम रिलायन्स एनर्जी कंपनीला सन २००६ पासून मार्च, २०१४ अखेरपर्यंत

अदा करण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वीजेची बिले तात्काळ अदा न केल्यास वीज खंडीत करण्यात येईल असेही रिलायन्स एनर्जी कंपनीने अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर पश्चिम विभाग यांना वारंवार कळविले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, वीजेची थकीत देयके न भरण्याची कारणे काय आहेत व त्यानुषंगाने सुरु असलेल्या कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०२-२०१६) :(१) व (२) होय.

(२) वीज देयके विलंबाने प्राप्त झाल्याने विहित वेळेत भरण्यात आली नाही. सदर प्रलंबित देयकास मान्यता देण्याची कार्यवाही सुरु आहे.

मुंब्रा येथील शिळफाटा लकी कंपाऊंड येथील इमारत दुर्घटनेबाबत

(३१) २७२३९ (१०-०८-२०१५). श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंब्रा येथील शिळफाटा लकी कंपाऊंड येथील इमारत दुर्घटनेत ७४ निरपराधांचे बळी गेल्याने, या दुर्घटनेस अतिक्रमण विभागाचे तत्कालीन उपायुक्त प्रकाश बोरसे हे दोषी असल्याने त्याचेवर कारवाई करावी अशी मागणी नगरविकास विभागाकडे केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने दिनांक १५ फेब्रुवारी, २०१४ रोजी ठाणे महापालिकेस पत्र पाठवून या प्रकरणासंबंधी अहवाल मागितला होता, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहु अहवाल ठाणे महापालिकेकडून शासनास केव्हा प्राप्त झाला व त्या अहवालात दोषी असलेल्या संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे,

(४) उपरोक्त अहवालात तत्कालीन उपायुक्तांविरुद्ध केलेल्या कारवाईचे स्वरूप काय आहे,

(५) असल्यास, ७४ बळी घेणा-या या गंभीर प्रकरणासंबंधी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०१-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३), (४) व (५) ठाणे महानगरपालिकेने दिनांक ३०.५.२०१५ अन्वये प्रकरणातील तत्कालीन उपआयुक्त, अतिक्रमण नियंत्रण निष्कासन विभाग यांचे स्वाक्षरीने शासनास अहवाल सादर करण्यात आला होता.

दिनांक ६.६.२०१५ अन्वये आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांच्याकडून त्यांच्या स्वाक्षरीने शासनास अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले.

त्यानुषंगाने आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांनी दिनांक ७.९.२०१५ अन्वये सुधारीत अहवाल शासनास सादर केला.

सदर अहवालाच्या अनुषंगाने उक्त प्रकरण शासन स्तरावर सादर करण्यात आले आहे.

वसई तालुक्यातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करावयाच्या कामाबाबत (३२) २७३५२ (१०-०८-२०१५). श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई तालुक्यातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत घोडबंदर ते विरार मोनोरेल, विरार-अलिबाग मल्टी कॅरीडोर चे काम, दहिसर-मिरारोड-माणिकपूर-विरार मेट्रो रेल्वे, पश्चिम सागरी जोड रस्ता (सी-लिंक) एक्स्टेंशन वांद्रे -दहिसर-विरार ही कामे चालु करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे दिनांक ०७ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निवेदनाद्वारे केली आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावाची सद्यस्थिती काय आहे, साधारण किती कालावधीत कामांना सुरुवात करण्यासाठी लागणार आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०१-२०१६) :(१), (२) व (३) होय.

सर्वकष परिवहन अभ्यासातील शिफारशीनुसार दहिसर-मिरारोड-माणिकपूर-विरार (२९.९ कि.मी) चा मेट्रो मार्ग प्रस्तावित असून नियोजनबद्ध पध्दतीने आणि निधी उपलब्धतेनुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्तरावर कार्यवाही करण्याचे नियोजित असून विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरीडोर कामाबाबतची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे :

i) केंद्रीयपर्यावरण विभागाचे व वन जमिनीचे ना हरकत मिळविणे, प्रस्तावित बहुउद्देशिय वाहतूक मार्गाकरीता जागा निश्चिती, प्रकल्पाची हद्द, सविस्तर नकाशे व अंदाजपत्रके भुसंपदानाचा प्रस्ताव तयार करणे, तसेच बहुउद्देशिय वाहतुक मार्गिकेचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणेसाठी सल्लागाराच्या नेमणूक करण्यात आली आहे.

ii) सदर वाहतुक मार्ग प्रादेशिक नकाशांमध्ये समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे.

वरील सर्व ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर व भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्तरावर कार्यवाही करण्याचे नियोजित आहे.

**श्री.कालिदार निवृत्ती ढाले, रा.महाळंगी ता.जि.उस्मानाबाद
यांच्या स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनाबाबत**

(३३) २८१७० (०५-११-२०१५). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्री.कालिदास निवृत्ती ढाले, रा.महाळंगी (ता.जि.उस्मानाबाद) यांनी स्वातंत्र्य सैनिक पेन्शन मिळण्याबाबत शासनाकडे माहे जून, २०१५ मध्ये व तत्पूर्वी वारंवार विनंती केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, दिनांक ३० जानेवारी, २०१४ रोजीच्या मा.उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्णयानुसार अर्जदार यांचा दावा नव्याने ग्राह्य धरावा व त्यांना सुनावणीची संधी द्यावी, सदरील अर्ज हा प्रस्तुत आदेशाने दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत निकाली काढावा आणि सदरील समितीच्या निर्णयाची माहिती अर्जदार यांना आदेशाचे दिनांकापासून ३ आठवड्यात आत कळवावी, असे आदेशित केले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त अर्जाबाबत व तत्सम इतर स्वातंत्र्य पेन्शन मिळणेबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०२-२०१६) :(१) होय.

- (२), (३) व (४) मा उच्च न्यायालयाने दि. १४.२.२०१४ रोजी अर्जदाराची सुनावणी प्रतिवादी क्र. १ व प्रतिवादी क्र. २ यांनी घेवून अर्जदाराचे स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन प्रकरणी नव्याने फेरविचार करून तीन महिन्यात निर्णय घ्यावा. सदर निर्णय अर्जदारास तीन आठवड्यात कळविण्यात यावा असे आदेश दिले आहेत.

मा.उच्च न्यायालयाने आदेशानुसार प्रतिवादी क्र. १ म्हणून मा. मुख्यमंत्री तथा अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समिती व प्रतिवादी क्र. २ म्हणून प्रधान सचिव व विचौअ-१, सामान्य प्रशासन विभाग यांचेसमोर दि. २३.११.२०१५ रोजी अर्जदाराची सुनावणी घेण्यात आली. श्री.कालीदास निवृत्ती ढाले यांचे म्हणणे/ निवेदन विचारात घेवून निर्णय घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानास अर्थसहाय्य करणेबाबत

- (३४) २८१८१ (२१-०१-२०१६). **श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी, मुंबई यांनी दिनांक २५ मे, २०१५ च्या पत्रान्वये उस्मानाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानास अर्थसहाय्य करणेसाठी रुपये १ कोटीची मदत जाहीर केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच श्री साई संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांनीही दुष्काळ ग्रस्त भागातील कामांना आर्थिक मदत दिली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या धर्तीवर श्री. तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट, तुळजापुर यांच्याकडून किती रक्कम मिळणार आहे,
- (४) असल्यास, सदर रक्कम उस्मानाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानास देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०२-२०१६) :(१) होय. विधी व न्याय विभागाच्या दि. २३ मार्च, २०१५ च्या शासन निर्णयान्वये शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानास श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी, मुंबई यांच्याकडून मुंबई व मुंबई उपनगर जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांसाठी रु. ३४ कोटी अर्थसहाय्य जाहीर केले आहे.

(२) होय. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानास श्री.साईबाब संस्था विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्याकडून मुंबई व मुंबई उपनगर जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांसाठी रु. ३४ कोटी अर्थसहाय्य देण्यात आले आहे.

(३) श्री.तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट, तुळजापूर यांच्याकडून अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

उरण (जि.रायगड) तालुक्यात अनेक संवेदनशील प्रकल्प

असल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याबाबत

(३५) २८७१० (२९-०१-२०१६). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उरण (जि.रायगड) तालुक्यात नौदलाचे शस्त्रागार, ओएनजीसी हा नैसर्गिक तेल व गॅस शुध्दीकरणाचा प्रकल्प, वीज निर्मिती प्रकल्प, घरगुती गॅस सिलेंडर भरणे, ऑईल टँकिंग कंपनी असे संवेदनशील प्रकल्प असून सदर ठिकाणी सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकल्पांना अनधिकृत झोपडपट्ट्यांचा विळखा पडला असून त्यांचेवर कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अतिसंवेदनशील अशा उरण तालुक्याच्या सुरक्षेबाबत शासनाने कोणती विशेष उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१६) :(१) नाही.

सदर संवेदनशील प्रकल्पाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांची स्वतःची सुरक्षा व्यवस्था बळकट आहे. सदरच्या सर्व संवेदनशील प्रकल्पाच्या सुरक्षेव्यवस्थेबाबतचा आढावा नवी मुंबई पोलीस आयुक्तालायकडून फेब्रुवारी, २०१५ मध्ये घेण्यात आलेला असून सुरक्षा आढाव्या दरम्यान आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करणेबाबत संबंधित आस्थापनांना कळविण्यात आले आहे.

(२), (३) व (४) सदरच्या संवेदनशील प्रकल्पापैकी ओएनजीसी प्रकल्प उरण येथे अतिक्रमण झालेले आहे. तथापि यासारख्या महत्त्वच्या स्थळांचा विचार करता झालेले अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्याबाबत पोलीस आयुक्त, नवी मुंबई व जिल्हाधिकारी रायगड यांचेशी समन्वय साधून सोग्य ती कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

त्याशिवाय सदर अतिक्रमणाबाबत पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये संबंधित पोलीस व ओएनजीसीचे अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार अतिक्रमण निष्कासनासाठी संबंधित असलेले उरण नगरपरिषद, ग्रामपंचायत, महसूल विभाग यांचेशी समन्वय साधून अतिक्रमण झालेल्या जागेचा सर्व्हे करून अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी संबंधित विभागाकडून मागणीनुसार पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल.

शासकीय केटरिंग महाविद्यालय, सोलापूर चे काम अर्धवट असल्याबाबत

(३६) २८८७५ (२३-१२-२०१५). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासकीय केटरिंग महाविद्यालय, सोलापूर यांना इमारत बांधण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या जागेवर रेल्वे बोर्डांने आक्षेप घेऊन जागा रेल्वे बोर्डाची असल्याचा दावा केला व इमारतीचे काम थांबवले असे निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय ?
- (३) असल्यास, उक्त जागेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ,
- (४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१६) : (१), (२), (३) व (४) सोलापूर येथील शासकीय केटरिंग महाविद्यालयाची इमारत ज्या जागेवर बांधण्यात आलेली आहे. त्या जागेबाबत रेल्वेच्या मालकीची बाब उद्भवली आहे. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी दि. ६/१/२०१४ रोजी तत्कालीन प्रधान सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर प्रस्तुत प्रकरणी मा.मुख्यमंत्री यांच्या स्तरावरून मा.केंद्रीय रेल्वे मंत्री यांना दि. १३/२/२०१५ रोजी अर्धशासकीय पत्र पाठविण्यात आले असून त्यांना प्रस्तुत प्रकरणी हस्तक्षेप करण्याची व जागेबाबतचा वाद सामंजस्थाने मिटविण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर मा.केंद्रीय रेल्वे मंत्री महोदयांसमवेत बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत मा.केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी राज्य शासनाच्या पर्यटन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मा.केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्यासमवेत नवी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार सदर बैठकीसाठी मा.केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या सोयीचा दिनांक व वेळ उपलब्ध करून देण्याची दि. ९/११/२०१५ च्या पत्रान्वये त्यांच्या खाजगी सचिवांना विनंती करण्यात आली असून याबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

नागपूर येथे भिकाऱ्यांचा मुक्त संचार सुरु असल्याबाबत

(३७) २९४९९ (२१-०१-२०१६). श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर येथे गल्ली-गल्लीत, धार्मिक स्थळे, उपहारगृहे, रेल्वे स्थानके, फूटपाथ इत्यादी ठिकाणी भिकाऱ्यांचा मुक्त संचार सुरु असल्याचे माहे ३ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास

निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, भिक मागण्याच्या व्यवसायातही ठेकेदारी पध्दत अंमलात असून ठेकेदारांच्या सांगण्यावरूनच अनेक जण भिक मागत असल्याचे आढळून आले आहे, हे ही खरे आहे,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१६) :(१) हे खरे नाही.

- (२) हे खरे नाही.
- (३) नागपूर शहरात भिकाऱ्यांवर निर्बंध आणण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, नागपूर शहर येथील पथकाकडून नागपूर शहरातील धार्मिकस्थळे, उपहारगृहे, रेल्वेस्थानके, फुटपाथ इत्यादी ठिकाणी भिक मागणाऱ्यांवर वेळोवेळी कलम ४, ५ बेगर अॅक्ट अन्वये जानेवारी, २०१५ ते सप्टेंबर, २०१५ पर्यंत ३५१ भिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच भिक मागताना आढळून आल्यास त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येते.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**महड (ता.खालापूर, जि.रायगड) येथील वरद विनायक
ट्रस्टकडून होणाऱ्या गैरसोयी व गैरकारभाराबाबत**

(३८) ३००१२ (२१-०१-२०१६). श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.जीवा गावित (कळवण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महड (ता.खालापूर, जि.रायगड) येथील अष्टविनायकांपैकी असलेल्या वरद विनायक देवस्थान ट्रस्टकडून होणाऱ्या गैरकारभाराबाबत ग्रामस्थांनी तक्रारी करून दिनांक ४ ऑगस्ट, २०१५ रोजीपासून आमरण उपोषण सुरू केले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०२-२०१६) :(१) होय.

दि. ०७.०८.२०१५ रोजी उपोषण मागे घेतले आहे.

- (२) तक्रारीच्या अनुषंगाने सहायक धर्मादाय आयुक्त, रायगड विभाग रायगड या कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपूर शहरातील व्यावसायिक श्री. रोहित बोथरा यांना पोलीसांनी मारहाण केल्याबाबत

(३९) ३२४७० (२१-०१-२०१६). श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चंद्रपूर शहरातील इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक श्री .रोहित बोथरा यांना चंद्रपूर येथील वाहतुक नियंत्रण कक्षात डांबून कुठलीही शहानिशा न करता अमानुषपणे मारहाण केल्याची घटना माहे सप्टेंबर, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणामुळे चंद्रपूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित दोषी पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचेकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, होणाऱ्या विलंबाचे कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१६) :(१) दिनांक ३१.८.२०१५ रोजी चंद्रपूर येथील श्री.रोहित बोथरा यांना वाहतूक पोलीसांनी वाहन थांबविण्याबाबत इशारा केला असता त्यांनी वाहन थांबविले नाही. पोलीसांनी पाठलाग करून गाडी थांबविल्यानंतर त्यांनी अटकेस विरोध केल्याने पोलीसांनी बळाचा वापर केला हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) सदर प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर, यांचेमार्फत सविस्तर चौकशी करण्यात आली. सदर प्रकरणी पोलीसांनी बळाचा वापर केला असून तो आवाजवी व समर्थनीय नसल्याचे निदर्शनास आले. पोलीस विभागाची प्रतिमा जनमानसात मलीन करणारे कृत्य करून आपले पदास न शोभणारे अत्यंत बेजबाबदारपणे अशी शिस्तबाह्य वर्तणूक केल्यामुळे संबंधित दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे व त्याचे विरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथील धर्मादाय आयुक्तांनी नोंदणीकृत अनेक संस्थांना त्यांचे नावातील

भ्रष्टाचार हा शब्द काढून टाकणेबाबत नोटीस बजावल्याबाबत

(४०) ३२८२६ (२१-०१-२०१६). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई उच्च न्यायालयाने धर्मादाय नोंदणीकृत संस्थांच्या नावामध्ये भ्रष्टाचार या शब्दाचा उल्लेख संस्थांच्या नावात असू नये असा आदेश दिल्यामुळे पुणे येथील धर्मादाय आयुक्तांनी नोंदणीकृत अनेक संस्थांना त्यांचे नावातील भ्रष्टाचार हा शब्द काढून टाकणेबाबत नोटीसा बजावल्याचे दिनांक १९ सप्टेंबर, २०१५ वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात भ्रष्टाचार निर्मूलन या नावाखाली या संस्था अनेकांवर दबाव आणून त्यांना ब्लॅकमेल करित असल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याचेही समोर आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात शासनस्तरावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०२-२०१६) :(१) औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाच्या निर्णयानुसार संस्थेच्या नावात भ्रष्टाचार नावाचा उल्लेख असलेल्या संस्थांना नोटिसा दिल्या आहेत हे खरे आहे.

(२) महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना यांचेकडून (जा.क्र. १८९२३) दि. १९/०९/२०१५ अन्वये ज्या संस्थांच्या नावात भ्रष्टाचार हा शब्द आहे, अशा संस्था प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ब्लॅकमेल करतात अशी तक्रार प्राप्त झाली आहे.

(३) अशा संस्थांच्या विश्वस्तांविरुद्ध स्वयंखुद्द अर्जान्वये मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ४१ ड अन्वये विश्वस्तांना निलंबित केले आहे, संबंधित प्रकरणात प्रशासक म्हणून निरीक्षकांना नेमण्यात आले आहे त्याबाबतच्या अहवाल प्रलंबित आहे.

शिर्डी (जि.अहमदनगर) येथील साईबाबा संस्थानाच्या कार्यकारी मंडळाची नियुक्ती होण्याबाबत

(४१) ३३१३६ (२१-०१-२०१६). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिर्डी (जि.अहमदनगर) येथील साईबाबा संस्थानाच्या कार्यकारी मंडळाची नियुक्ती होण्याबाबत तसेच समितीवर मुस्लिम समाजाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत मा.लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री यांना माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या सुमारास लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू निवेदनावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०२-२०१६) :(१) श्री.आसिफ शेख (मालेगाव मध्य), विधानसभा सदस्य यांनी माहे मे, २०१५ च्या सुमारास त्यांची स्वतःची नियुक्ती श्री.साईबाब संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी येथे कार्यकारी मंडळावर करण्याबाबत निवेदन दिले आहे.

(२) प्रस्ताव विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**खामगाव (जि.बुलडाणा) येथील नवीन सत्र न्यायालयाच्या
इमारत बांधकामास मंजूरी मिळणेबाबत**

(४२) ३३२७३ (२१-०१-२०१६). श्री.आकाश फुंडकर (खामगांव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खामगाव (जि.बुलडाणा) येथील नवीन सत्र न्यायालयाच्या इमारत बांधकामाच्या मंजूरीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाकडे प्राप्त झाला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रस्तावास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०२-२०१६) :(१) प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाला नाही.
(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटल मध्ये रुग्णांना योग्य
पध्दतीने उपचार मिळत नसल्याबाबत**

(४३) ३३४४४ (२१-०१-२०१६). श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटल मध्ये रुग्णांना योग्य पध्दतीने उपचार मिळत नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, हॉस्पिटलचा कारभार सुधारण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०२-२०१६) :(१) नाही.
(२) प्रश्न उद्भवत नाही.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या पावतीचा गैरवापर होत असल्याबाबत

(४४) ३४२०० (२१-०१-२०१६). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या पावतीचा वापर करून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची लूट सुरु असल्याचे दिनांक १४ सप्टेंबर, २०१५ रोजीच्या सुमारास देवस्थान समितीच्या निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्याकरिता देवस्थान समितीने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०२-२०१६) :(१) होय.

सदर आशयाची बातमी दिनांक १५.०९.२०१५ रोजीच्या स्थानिक दैनिक वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झाली होती.

(२) अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. याबाबत श्री करवीर निवासिनी देवस्थानकडे चौकशी/शहनिशा केली असता भाविकांची कोणत्याही प्रकारे लुट झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील जे.जे. उड्डाण पुल, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, पुणे द्रुतगती मार्ग, या मार्गावर मोटारसायकल वाहनाना वाहतुक बंदी असताना वाहतुक सुरु असल्याबाबत

(४५) ३६४५६ (२१-०१-२०१६). श्री.संजय पुराम (आमगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील जे.जे. उड्डाण पुल, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, पुणे द्रुतगती मार्ग, या मार्गावर मोटारसायकल वाहनाना वाहतुक बंदी असताना या ठिकाणी मोटारसायकल वाहनांची वाहतुक सुरु आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या ठिकाणी मोठ्या वाहनांची वर्दळ असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मोटारसायकल वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातावर प्रतिबंध घालण्यासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१६) :(१) मुंबईतील जे.जे. उड्डाण पुलावरून दुचाकी व तीन चाकी वाहनांना बंदी आहे. इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी नाही, इस्टर्न फ्रि वेवर दुचाकी व तीन चाकी तसेच जड अवजड वाहनांस बंदी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई ते पुणे दरम्यान सहा किलोमीटर व पुणे ते मुंबई दरम्यान पाच किलोमीटरच्या टप्प्यात दुचाकी मोटार सायकलीस परवानगी आहे.

असे निर्बंध असूनदेखील काही मोटार सायकल चालक जे.जे. उड्डाणपूल व इस्टर्न फ्रि वे व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहन चालवितात.

(२) जे.जे. उड्डाण पूल व पूर्व द्रुतगती मार्गावरून जड-अवजड, दुचाकी व तीन चाकी वाहनांना प्रवेश बंदी आहे. सदर मार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे, हे खरे नाही.

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोटार सायकलच्या वहतूकीमुळे थोड्या प्रमाणात मोठ्या वाहनांच्या वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. सदर मार्गावर सन २०१३, २०१४ व २०१५ मध्ये मोटार सायकलीचे अनुक्रमे ५, ५ व १४ अपघात घडलेले आहेत.

(३) जे.जे. उड्डाणपूल या ठिकाणी दुचाकी, तीनचाकी व अवजड वाहनांनी प्रवेश बंद असल्याबाबतचे सूचना फलक लावण्यात आले आहेत, तसेच त्याकरीता उत्तर व दक्षिण वाहिनींवर सकाळी ८.०० ते रात्री १०.०० दरम्यान ४ पोलीस अंमलदार नेमण्यात येतात.

पूर्व द्रुतगती मार्गावर दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी असल्याबाबतचे सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच, सकाळी ८.०० ते रात्री ११.०० दरम्यान दक्षिण वाहिन्यांवर प्रत्येकी दोन पोलीस अंमलदार कार्यरत असतात.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या सुरुवातीस व या मार्गास मिळणाऱ्या जोडरस्त्यावर दुचाकी वाहनांना महामार्गावर प्रवेश नसल्याबाबत सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. सदर ठिकाणी पोलीस अंमलदार लागू असलेले निर्बंधांची अंमलबजावणी करित असतात. तसे, कसुरदार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई येथील सागरी किनाऱ्याच्या सुरक्षिततेकरिता गस्तीनौका मिळण्यासाठी झालेला विलंब

(४६) ३६९६९ (२१-०१-२०१६). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईवरील २६/११ च्या हल्यानंतर पोलीस दलाचे मजबुतीकरण करण्यासाठी १२७ कोटींची यंत्र सामग्री खरेदी करण्याचे शासनाने ठरविले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने गस्तीनौका मिळण्यासाठी झालेल्या विलंबामुळे देयकावर काढलेले रुपये ३४.०२ कोटी २१ महिने वापरले नसल्यामुळे सदर रकमेपैकी २६.४८ कोटी रुपयांचा खर्च निष्फळ ठरला असून सागरी किनारा आक्रमणाच्या धोका कायम राहिलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

शनेश्वर देवस्थानाच्या विश्वस्तांनी पदाचा गैरवापर केल्याबाबत

(४७) ३७१३७ (२१-०१-२०१६). श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शनेश्वर देवस्थानाच्या विश्वस्तांनी पदाचा गैरवापर करून अनधिकृतपणे नातेवाईकांना नोकरीला लावून विश्वस्त कायद्याच्या भंग केल्याबाबतची तक्रार श्री. नितीन सुरेश दिनकर यांनी मा. विधी व न्याय मंत्री यांच्याकडे दि. १५ सप्टेंबर, २०१५ रोजी पुराव्यानिशी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू तक्रारीची शासनाने चौकशी केलेली आहे काय, असल्यास चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०२-२०१६) :(१) होय. श्री.नितीन सुरेश दिनकर यांनी मा.राज्यमंत्री (विधी व न्याय) यांच्याकडे दि. १५.०९.२०१५ रोजी तक्रार अर्ज सादर केला आहे.

(२) होय, सन १९६३ मध्ये स्थापन झालेल्या सार्वजनिक न्यायाच्या घटनेनुसार शिंगणापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या व्यक्तीचीच विश्वस्त म्हणून नियुक्ती होत असते. शिंगणापूर हे गाव अल्प वस्तीचे असून त्यामध्ये शेते, बानकर, दरंदले, कऱ्हाट, इ. आडनावाची मोजकी कुटुंबे आहेत. कर्मचारी भरती करताना स्थानिक रहिवाशांना प्राधान्य दिले जाते त्यामुळे अल्पलोकवस्तीच्या गावातील विश्वस्त आणि बहुतांश कर्मचारी यांच्या आडनावामध्ये साम्य आढळून येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे आय.टी.आय संस्थेतील प्रशिक्षण मशिनरी बदलणेबाबत

(४८) ३८२९८ (२१-०१-२०१६). श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे आय.टी.आय. संस्थेतील प्रशिक्षण मशिनरी ही अत्यंत जुन्या स्वरूपाची आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मशिनरीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपयोगी पडत नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर परिणाम होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मशिनरी बदलण्याकरिता शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०२-२०१६) :(१) हे अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) औद्योगिक प्रशिक्षण संस्थ, औंध, पुणे येथे सुधारीत अभ्यासक्रमानुसार यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली असून त्यानुसार प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. कालानुरूप जुनी झालेली तसेच दुरुस्त न करण्याजोगी यंत्रसामुग्री निर्लेखित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून निर्लेखनानंतर आवश्यकतेनुसार तेसच आनुदानाच्या उलपब्धतेनुसार यंत्रसामुग्री खरेदी करण्यात येते. आवश्यकतेनुसार बंद असलेली यंत्रे प्रात्यक्षिकांसाठी वापरण्यात येतात. सदर संस्थेत ऑगस्ट २०१५ प्रवेश सत्रात १६८३ जागांपैकी १६१२ इतके प्रवेश झाले असून प्रशिक्षण सुरळीतपणे सुरु आहे.

मेक इन महाराष्ट्र व डिजीटल इंडीया मिशन राबविण्यासाठी कामगारांसाठीच्या नियम व अधिनियमात बदल करण्याबाबत

(४९) ३८३०६ (२२-१२-२०१५). डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा), श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मेक इन इंडीयाच्या धर्तीवर राज्यात राबविण्यात येणाऱ्या मेक इन महाराष्ट्र व डिजीटल इंडीया मिशन राबविण्यासाठी कामगारांसाठीच्या नियम व अधिनियमात बदल करण्यासाठी राज्य शासनाने राज्याच्या कामगार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कामगार संघटना व मालक यांच्याकडून या संदर्भात मिळालेल्या सूचना व हरकती विचारात घेऊन ही समिती आपला अहवाल देणार आहे, हे ही खरे काय,
- (३) असल्यास, सदर समितीचा अहवाल किती कालावधीत प्राप्त होणे अपेक्षित आहे ?

श्री. प्रकाश मेहता (०१-०२-२०१६) :(१) व (२) होय,

(३) सदर समितीने माथाडी कामगार अधिनियम, सुरक्षा रक्षक अधिनियम व मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियमांच्या अनुषंगाने त्यांचा अहवाल सादर केला आहे. उर्वरित अधिनियम, नियम बाबत अहवाल लवकरच प्राप्त करून घेण्यात येत आहे.

कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या प्राचीन वास्तूचे करण्यात आलेले विद्रुपीकरण

(५०) ३८५३१ (२०-०१-२०१६). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या प्राचीन वास्तूचे करण्यात आलेले विद्रुपीकरण आणि बाह्य कामे तसेच आतील बाजारीकरण विनाविलंब थांबविण्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेश तत्कालिन जिल्हाधिकारी यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला दोन ते अडीच वर्षांपूर्वी दिले होते, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास देवस्थान व्यवस्थापन समितीने विलंब लावण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०२-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

दिनांक १५.०४.२०१३ रोजी आदेश दिला आहे.

(२) सदर आदेशामध्ये देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे मंदिरातील वातानुकुलीत यंत्रणा व त्याचे पाईप्स काढून घेतले आहेत. तसेच मंदिरातील झुंबर काढण्यात आले आहेत. मंदिर आवारातील दुकानादारांना दुकाने खाली करून देण्याकरीता देवस्थान समितीकडून नोटीस देण्यात आली. त्यावर त्यांनी हरकत घेऊन मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्र. ८०६३ दिनांक १०.१०.२०१३ रोजी दाखल केली असून त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशास अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यावर अद्यापी निर्णय झालेला नाही. त्यामुळे सदर बाब न्यायप्रविष्ट झाल्याने अंमलबजावणी झालेली नाही. सदर दुकानाच्या बांधकामाव्यतिरिक्त ज्या सूचना केल्या आहेत त्या पुरातत्व विभागाशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊन पुर्तता करण्यात येत आहे.

(३) कार्यवाही सुरु आहे.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.